

महाराष्ट्र जनजाती सल्लागार परिषदेच्या
४८ व्या बैठकीचे इतिवृत्ताचे शुध्दीपत्रक

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : जजाप-२०१४/प्र.क्र.२०/का.७,
विस्तार भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-३२.
दिनांक: ९ सप्टेंबर, २०१४.

वाचा : जजाज २०१४/प्र.क्र.२०/का-७ दि.१५ एप्रिल, २०१४

शासन शुध्दीपत्रक:

मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची ४८ वी बैठक दि.१४ फेब्रुवारी, २०१४ रोजी दुपारी २.०० वाजता सहयाद्री अतिथीगृह, मलबार हील, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत वरील संदर्भीय पत्राने आपणास उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, अ.मु.स.(महसूल) यांनी सदर इतिवृत्तातील मुद्या क्र.९ येथील बाब योग्य रित्या नोंदविली नसल्यामुळे त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत कळविले आहे.

मुद्या क्र.९ मधील विषय खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.	विषय	संबंधीत विभाग	घेण्यात आलेले निर्णय
मुद्या क्र.९	बिगर आदिवासींनी आदिवासींच्या जमिनी फसवणुकीने किंवा जबरदस्तीने बळकावण्याबाबतच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन जनजाती सल्लागार समितीने करावे व आदिवासींचे भूधारणाचे अधिकार अबाधित राहण्याकरीता उपाययोजना सुचवाव्यात.	महसूल विभाग/ आदिवासी विकास विभाग	आदिवासींच्या जमिनीचे बिगर आदिवासींना होणारे हस्तांतरण रोखण्यासाठी आंध्रप्रदेशात आणि इतर राज्यात आस्तित्वात असलेल्या कायद्यांची तपासणी करून महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, १९६६ मध्ये योग्य तो बदल करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव (आ.वि.) प्रधान सचिव (विधी व न्याय विभाग) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून या समितीच्या अहवालावर निर्णय होईपर्यंत यापुढे नवीन हस्तांतरांचा प्रस्ताव नोंदवू नये, या आशयाचे आदेश महसूल विभागाने काढावे.

त्या प्रमाणे खालील सुधारणा करण्यात येत आहे. वरील मुद्या क्र.९ मधील बाब ऐवजी असे वाचावे.

अ.क्र.	विषय	संबंधीत विभाग	घेण्यात आलेले निर्णय
मुद्या क्र.९	बिगर आदिवासींनी आदिवासींच्या जमिनी फसवणुकीने किंवा जबरदस्तीने बळकावण्याबाबतच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन जनजाती सल्लागार समितीने करावे व आदिवासींचे भूधारणाचे अधिकार अबाधित राहण्याकरीता उपाययोजना सुचवाव्यात.	महसूल विभाग/ आदिवासी विकास विभाग	आदिवासींच्या जमिनीचे बिगर आदिवासींना होणारे हस्तांतरण रोखण्यासाठी आंध्रप्रदेशात आणि इतर राज्यात आस्तित्वात असलेल्या कायद्यांची तपासणी करून महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, १९६६ मध्ये योग्य तो बदल करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव (आ.वि.) प्रधान सचिव (विधी व न्याय विभाग) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीच्या अहवालांतील शिफारशीवर शासनाचा निर्णय होईपर्यंत आदिवासींच्या जमिनीचे बिगर आदिवासींना हस्तांतरण करण्याबाबत शासन स्तरावर प्राप्त झालेली तसेच मान्यतेसाठी सादर झालेली तथा सदर प्रकरणी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही अशी सर्व प्रकरणे तूर्तास स्थगित ठेवण्यात यावी व त्यावर कोणताही निर्णय घेण्यात येवू नये तसेच यापुढे नवीन हस्तांतरणाचे प्रस्ताव स्विकारण्यात येवू नये, अशा आशयाचे आदेश महसूल विभागाने काढावे.

२. सदर शासन निर्णय हा महसूल व वन विभागाच्या अनौपचारिक संदर्भाला अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०९०९१६०८५७२५२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चं.ज.देशपांडे)
उप सचिव

प्रति,

१) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

- २) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा.राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.मुख्यसचिव, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई.
मा.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- ६) मा.राज्यपाल यांचे कार्यालय, राजभवन, मुंबई.
- ७) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) महसूल व वन विभाग (वने), मंत्रालय, मुंबई.
- ९) महसूल व वन विभाग (महसूल), मंत्रालय, मुंबई.
- १०) महसूल व वन विभाग (पुनर्वसन), मंत्रालय, मुंबई.
- ११) वित्त विभाग (वित्त), मंत्रालय, मुंबई.
- १२) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १८) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (कृषि), मंत्रालय, मुंबई.
- १९) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (पशुसंवर्धन), मंत्रालय, मुंबई.
- २०) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (दुग्धव्यवसाय विकास), मंत्रालय, मुंबई.
- २१) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (मत्स्यव्यवसाय), मंत्रालय, मुंबई.
- २२) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २३) जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग (उद्योग), मंत्रालय, मुंबई.
- २५) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग (ऊर्जा), मंत्रालय, मुंबई.
- २६) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग (कामगार), मंत्रालय, मुंबई.
- २७) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २८) महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २९) ग्राम विकास व जलसंधारण विभाग, (ग्राम विकास), मंत्रालय, मुंबई.
- ३०) ग्राम विकास व जलसंधारण विभाग, (जलसंधारण) मंत्रालय, मुंबई.
- ३१) सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते), मंत्रालय, मुंबई.
- ३२) सार्वजनिक बांधकाम विभाग (बांधकाम), मंत्रालय, मुंबई.
- ३३) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३४) पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३५) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३६) गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३७) गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.

- ३८) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३९) विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४०) रोजगार व स्वयंरोजगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४१) अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४२) मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४३) सर्व सह/उप/अवर सचिव/क.अ., आ.वि.वि., मंत्रालय, मुंबई.